

यशवंत पंचायत राज अभियान २०१७ - २०१८
राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत
समित्यांसाठी पुरस्कार योजना

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१७/प्र. क्र.१४८ /पंरा-१ .
बाधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई - ४००००९.
तारीख: ९ जानेवारी, २०१८

वाचा -

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१६/प्र.क्र.१२३/पंरा-१, दिनांक १४ डिसेंबर, २०१६.
शासन परिपत्रक क्रमांक: झेडपीए २०१७/प्र.क्र.१४८/पंरा-१, दिनांक १२ सप्टेंबर, २०१७.

प्रस्तावना -

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या सर्व योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. तेव्हा पंचायत राज संस्थांच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी सन २००५-२००६ या आर्थिक वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर “यशवंत पंचायत राज अभियान” ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.

यापूर्वी केंद्र शासनाच्या " पंचायत सशक्तीकरण अभियान" व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारी “यशवंत पंचायत राज अभियान” या दोन्हीही योजना एकत्र राबवित असल्याने पुरस्कारांसाठी त्याच पंचायत राज संस्थांची निवड होत होती. यामुळे इतर पंचायत राज संस्था या स्पर्धेत मिळणाऱ्या पुरस्कारांपासून वंचित राहत होत्या. त्या अनुषंगाने या दोन्ही योजना सन २०१५-१६ या आर्थिक पासून वेगवेगळ्या राबविण्यात येत आहेत.

शासन निर्णय -

या विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींसाठी “स्मार्ट ग्राम व्हिलेज” ही योजना नव्याने राबविण्यात येत असल्याने “यशवंत पंचायत राज अभियान” या योजनेमध्ये ग्रामपंचायती समाविष्ट न करण्याचा निर्णय सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने “यशवंत पंचायत राज अभियान” योजनेअंतर्गत पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

पंचायत राज संस्थांना अनुज्ञेय असणारे पुरस्काराचे स्वरूप :- “यशवंत पंचायत राज अभियान” पंचायत राज संस्थांची पुरस्कारासाठी निवड करताना पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठी पात्र संस्था,

पुरस्कारासाठी विविध स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी व मूल्यांकन पध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.

अ.क्र.	पंचायत राज संस्था	राज्यस्तर	विभागस्तर	एकूण पुरस्काराची संख्या
१	जिल्हा परिषद	०३	-	०३
२	पंचायत समिती	०३	०३x६ विभाग= १८	२१
एकूण				२४

पंचायत राज संस्थांना मिळणाऱ्या पुरस्काराची रोख रक्कम :-

(रक्कम लक्षामध्ये)

अ. क्र	पंचायत राज संस्था	राज्यस्तर पुरस्कार रक्कम			पुरस्कार रक्कम (पुरस्काराची रक्कम X विभागातील पुरस्कार = एकूण रक्कम)			एकूण पुरस्कार रक्कम (३ते८ची बेरीज)
		प्रथम	द्वितीय	तृतीय	प्रथम	द्वितीय	तृतीय	
१	२	३	४	५	६	७	८	९
१	जिल्हा परिषद	३०	२०	१७	०	०	०	६७
२	पंचायत समिती	२०	१७	१५	११x६=६६लक्ष	८x६=४८ लक्ष	६x६= ३६ लक्ष	२०२
एकूण								२६९

उपरोक्त नमूद केलेल्या पुरस्काराच्या रकमेसोबत स्मृतीचिह व प्रमाणपत्र ही देण्यात येईल. विभागस्तरावर पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या त्या विभागातील फक्त एकच पंचायत समिती आणि विभागातून प्रथम आलेली एकच जिल्हा परिषद राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र राहतील.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची एकूण रक्कम रु. २६९.०० लक्ष व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी रु. २२.०० लक्ष असे एकूण रु. २९१.०० लक्ष ची तरतूद सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

यशवंत पंचायत राज अभियान” या पुरस्कारा अंतर्गत पंचायत राज संस्थांनी मागील सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीच्या अनुषंगाने पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने मूल्यमापनाचे निकष व मुद्दे असलेली प्रश्नावली, पंचायत समितीसाठी परिशिष्ट-अ प्रमाणे व जिल्हा परिषदेसाठी परिशिष्ट-ब प्रमाणे सोबत जोडली आहे. तसेच तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समितीकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे

स्वरूप प्रपत्र-१ मध्ये जोडले आहे. त्याप्रमाणे पुरस्कार प्राप्त पंचायत राज संस्थांच्या निवडीची कार्यवाही करण्यात यावी.

“यशवंत पंचायत राज अभियान” या पुरस्कारा अंतर्गत पारितोषिक निवड समिती :-

तालुका स्तर : तालुकास्तरीय पारितोषिक निवड समितीची संरचना पुढीलप्रमाणे असेल

तालुकास्तरीय मुल्यांकन समिती

१. गट विकास अधिकारी	अध्यक्ष
२. सहाय्यक गट विकास अधिकारी	सदस्य
२. बाल विकास प्रकल्प अधिकारी	सदस्य
३. गट शिक्षण अधिकारी	सदस्य
४. उप अभियंता (बांधकाम)	सदस्य
५. उप अभियंता (पाणी पुरवठा)	सदस्य
६. उप अभियंता (पाटबंधारे)	सदस्य
७. तालुका आरोग्य अधिकारी	सदस्य
९. विस्तार अधिकारी (पंचायत)	सदस्य सचिव

जिल्हा स्तर : जिल्हास्तरीय पारितोषिक निवड समितीची संरचना पुढीलप्रमाणे असेल.

जिल्हास्तरीय मुल्यांकन समिती

१. मुख्य कार्यकारी अधिकारी	अध्यक्ष
२. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	सहअध्यक्ष
३. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा	सदस्य
४. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(म.बा.क.)	सदस्य
५. जिल्हा आरोग्य अधिकारी	सदस्य
६. शिक्षण अधिकारी (प्राथमिक)	सदस्य
७. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)	सदस्य
८. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.)	सदस्य सचिव

विभाग स्तर : विभागस्तरीय पारितोषिक निवड समितीची संरचना पुढीलप्रमाणे असेल.

विभागस्तरीय मुल्यांकन समिती

१. विभागीय आयुक्त	अध्यक्ष
२. उप आयुक्त (आस्था)	सदस्य
३. उपसंचालक (आरोग्य)	सदस्य
४. उपसंचालक (शिक्षण)	सदस्य
५. उप आयुक्त (महिला व बालकल्याण)	सदस्य
६. प्राचार्य, प्रशिक्षण केंद्र (अध्यक्षांनी निवडलेले)	सदस्य

७. उप संचालक (सामाजिक न्याय)	सदस्य
८. उप आयुक्त (विकास)	सदस्य सचिव

राज्यस्तर : राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीची संरचना पुढीलप्रमाणे असेल.

राज्यस्तरीय मूल्यांकन समिती

१. सचिव (ग्राम विकास)	अध्यक्ष
२. उप सचिव (योजना)	सदस्य
३. उप सचिव (जि. प. आस्था)	सदस्य
४. उप सचिव (संग्राम)	सदस्य
५. उप सचिव (पंरा)	सदस्य
६. अवर सचिव (पंरा-१)	सदस्य सचिव

पंचायत राज संस्था मूल्यमापनासाठी सूचना :-

१. पंचायत राज संस्थेचे मूल्यमापन सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट व साध्याच्या आधारावर करावयाचे आहे.
२. मागील सलग तीन वर्ष राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त पंचायत राज संस्था या पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
३. पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या मूल्यमापनासाठी एकूण १०० गुणांची प्रश्नावली निश्चित करण्यात आली आहे.
४. मूल्यमापन करताना बहुतांश मुद्यांमध्ये संबंधित योजनेतील कामाच्या प्रगतीच्या टक्केवारीच्या स्वरूपात गुण देणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने वस्तुनिष्ठ पध्दतीने गुण देय ठरतील.
५. काही मुद्यांसाठी विहित केलेल्या कमाल गुणांपैकी त्या योजनेतील साध्य (Achievement)च्या टक्केवारीच्या प्रमाणातच गुण अनुज्ञेय राहतील.
६. काही मुद्यांबाबत "होय" या स्वरूपात माहिती अपेक्षित आहे. अशा मुद्यांबाबत संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे उत्तर "नाही" असल्यास या मुद्यांसाठी गुण देय राहणार नाही. काही मुद्यांबाबत "नाही" या स्वरूपात माहिती अपेक्षित आहे. अशा मुद्यांबाबत संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे उत्तर "होय" असल्यास या मुद्यांसाठी गुण देय राहणार नाही. याबाबत कोणतेही तारतम्य (Discretion) वापरावयाचे नाही.
७. ज्या पंचायत राज संस्थांची पारितोषिक निवड समिती व पडताळणी समितीने तपासणीअंती त्यांना प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमध्ये किमान १०% किंवा त्या पेक्षा जास्त टक्केवारीने गुण कमी

झाल्यास, अशा पंचायत राज संस्था “यशवंत पंचायत राज अभियान” या योजनेच्या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.

८. पंचायत समितीने प्रस्तावास पंचायत समितीची व जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेची शिफारस घ्यावी. प्रस्तावाच्या अनुषंगाने या कालावधीत या सभा होणार नसल्यास, सदर प्रकरणी प्रस्तावास पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांची मान्यता घ्यावी व पुढील सभेमध्ये प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवावा.

बक्षिस योजनेसाठी पंचायत राज संस्था निवडीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी कालमर्यादा :-

“यशवंत पंचायत राज अभियान” मध्ये भाग घेणाऱ्या पंचायत राज संस्थांचे प्रस्ताव तालुकास्तरावरून प्रस्ताव, जिल्हास्तर समितीकडे, जिल्हास्तरावरून प्रस्ताव, विभागस्तर समितीकडे व त्यानंतर विभागस्तरावरून राज्यस्तरावर, खालीलप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत पाठवणे आवश्यक आहे.

अ.क्र.	पंचायत राज संस्था	मूल्यमापन करणारी संस्था	मूल्यमापन/निवड प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्याची अंतिम तारीख	जिल्हा परिषदेने मूल्यमापन/ निवड प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याची अंतिम तारीख	मूल्यमापन/निवड प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर करण्याची अंतिम तारीख
१	पंचायत समिती	जिल्हा परिषद	२५-१- २०१८	५-२- २०१८	१५ -२- २०१८
२	जिल्हा परिषद	विभागीय आयुक्त	-	२५-१-२०१८	१५-२-२०१८

पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरांवरून मूल्यमापनाचे अहवाल विहित केलेल्या कालमर्यादेत विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनास सादर होतील, याबाबत उप आयुक्त (विकास) यांची वैयक्तिक जबाबदारी राहिल. उप आयुक्त (विकास) यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय ठेवून कार्यवाही करावयाची आहे.

वैशिष्ट्यपूर्ण कामाची टिप्पणी पाठविणे :-

जिल्हयातील प्रथम क्रमांकासाठी प्राप्त ठरलेल्या पंचायत समित्या यांच्या संदर्भात संस्थेची प्राथमिक माहिती व वैशिष्ट्यपूर्ण कामाची संक्षिप्त टिप्पणी तयार करून, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी निवडक छायाचित्रासह विभागीय आयुक्तांकडे पाठवावी. विभागीय आयुक्तांनी विभागीय स्तरावरील बक्षिसपात्र पंचायत समित्या व विभागातून प्रथम आलेली जिल्हा परिषद या पंचायत राज संस्थांची प्राथमिक माहिती व वैशिष्ट्यपूर्ण कामाची संक्षिप्त टिप्पणी राज्य शासनाकडे

पाठवावी. या माहितीच्या आधारे बक्षिस वितरण समारंभाच्यावेळी संबंधित संस्थेच्या कामाबाबत छायाचित्राच्या सहाय्याने माहिती देणे सुलभ होईल.

पंचायत राज संस्थांची प्रतवारी निश्चित करणे :-

जिल्हास्तरीय पारितोषिक निवड समितीने पंचायत समित्यांचे व विभागस्तरीय पारितोषिक निवड समितीने जिल्हा परिषदांचे कामकाज व प्रगती यांचे विहित पध्दतीने मूल्यांकन करून राज्यस्तरीय निवड समितीस पाठविलेल्या अहवालावरून त्यांना मिळालेल्या गुणांनुसार खालील प्रमाणे प्रतवारी करण्यात येईल.

अ.क्र.	गुण	श्रेणी/प्रतवारी
१	७५ व त्यापेक्षा अधिक गुण	अ +
२	६९ ते ७४ गुण	अ
३	५९ ते ६० गुण	ब
४	५० पेक्षा कमी गुण	क

वरील प्रमाणे केलेल्या प्रतवारीमुळे पंचायत राज संस्थांना आपण कोणत्या प्रतवारीमध्ये आहोत हे समजल्यावर भविष्यात त्यांनी प्रतवारीमध्ये प्रगती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेने पहिल्या दोन पंचायत समित्यांना प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हास्तरावर गौरव करावा.

पुरस्कारांच्या निवडीची कार्यप्रणाली :-

१. तालुकास्तरीय समिती :- पंचायत समितीचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवेल.
२. जिल्हास्तरीय समिती :- तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त पंचायत समितीच्या प्रस्तावापैकी उच्चतम गुणवत्ता प्राप्त चार पंचायत समित्यांची क्षेत्रिय तपासणी करून त्यातील **उच्चतम गुणवत्ताप्राप्त दोन पंचायत समित्या** तसेच जिल्हा परिषदेचा प्रस्ताव विभागस्तरीय समितीकडे पाठवेल.
३. विभागस्तरीय समिती :- जिल्हास्तरीय समितीकडून प्राप्त प्रस्तावापैकी उच्चतम गुणवत्ता प्राप्त सहा पंचायत समित्या व दोन जिल्हा परिषद यांची क्षेत्रिय तपासणी करून त्यातील **उच्चतम गुणवत्ताप्राप्त तीन पंचायत समित्या व एक जिल्हा परिषदेचा प्रस्ताव** राज्यस्तरीय समितीकडे पाठवेल.
४. राज्यस्तरीय समिती :- विभागस्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या उच्चतम गुणवत्ता प्राप्त सहा पंचायत समित्या व सहा जिल्हा परिषदेच्या प्रस्तावांची क्षेत्रिय तपासणी करून त्यातील उच्चतम गुणवत्ताप्राप्त तीन पंचायत समित्या व तीन जिल्हा परिषदांची पुरस्कारांसाठी अंतिम निवड मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या सहमतीने करण्यात येईल.

५. पारितोषिक वितरण :- अंतिम निवड केलेल्या पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना राज्यस्तरावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी दिनांक १२ मार्च, २०१८ रोजी बक्षिस वितरण समारंभ आयोजन करुन राज्य व विभाग अशा दोन्ही स्तरांवरील पुरस्कारांचे वितरण करण्याचे नियोजन केले जाईल.

तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्य शासनाच्या स्तरावरुन करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे स्वरुप सोबत जोडलेल्या प्रपत्र -१ नुसार असेल.

या अभियानासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक एल-३, २५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, १०१- पंचायती राज, ३१-सहाय्यक अनुदाने (०१) (०४) विशेष कार्यक्रम व ग्राम अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा परिषदांना व पंचायत समित्यांना प्रोत्साहनपर अनुदाने (२५१५ ००६२) या लेखाशीर्षाखालील तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदर खर्चाचे नियंत्रण अधिकारी विभागीय आयुक्त, कोकण विभाग हे राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१०९१५४४१२८९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. म. गेंगजे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई- ४०० ०३२.
- २) मा. विधानसभा/ मा. विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ३) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रायल, मुंबई- ४०० ०३२.
- ४) मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रायल, मुंबई- ४०० ०३२.

- ५) मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
- ६) मा. सचिव (ग्राम विकास व पंचायत राज), बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई- ४०० ००१
- ७) विभागीय आयुक्त (सर्व)
- ८) उप सचिव / सह सचिव, ग्राम विकास विभाग (सर्व), बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई- ४०० ००१
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व).
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरीक्षा), महाराष्ट्र - १, मुंबई.
- १३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरीक्षा), महाराष्ट्र - २, नागपूर.
- १४) संचालक लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
- १५) उपसंचालक लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व).
- १६) संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.
- १७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रपत्र-१

पंचायत समिती/ जिल्हा परिषद/ विभाग /राज्य स्तरावर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे स्वरूप

स्तर	पंचायत समिती	जिल्हा परिषद	शेरा
पंचायतस्तरीय समिती	-	-	-
	पंचायत समितीची माहिती परिशिष्ट "अ" मध्ये कामगिरी / निकषांची पूर्तता नमूद करुन पंचायत समितीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांना देणे. कार्यवाहीची अंतिम तारीख:- २५-०१-२०१८	-	
जिल्हास्तरीय समिती	सर्व पंचायत समित्यांनी परिशिष्ट "अ" नुसार सादर केलेल्या प्रस्तावाच्या निकषांनुसार छाननी करुन पंचायत समित्यांची गुणानुक्रमानुसार यादी बनवावी. या यादीच्या आधारे उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या चार पंचायत समित्यांची तपासणी करुन त्यामध्ये	जिल्हा परिषदेने परिशिष्ट "ब" मध्ये त्यांनी केलेली कामगिरी /निकषांची पूर्तता नमूद करुन जिल्हा परिषदेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त स्तरावर सादर करणे. कार्यवाहीची अंतिम तारीख :- २५-०१-२०१८	या पुरस्कारासाठी क्षेत्रिय तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समितीने द्विसदस्यीय समितीची स्थापना करावी. जिल्हा स्तरावरील एक द्विसदस्यीय समिती तीन पंचायत राज संस्थांची क्षेत्रिय तपासणी करेल. सदर द्विसदस्यीय समितीने क्षेत्रिय तपासणी करुन अहवाल मान्यतेस्तव

	<p>उच्चतम गुण धारण करणाऱ्या एकूण दोन पंचायत समितीचे प्रस्ताव विभागीय समितीकडे पाठविण्यात यावेत.</p> <p>कार्यवाहीची अंतिम तारीख:- ५-०२-२०१८</p>		<p>निवड समितीपुढे ठेवावा व निवड समितीने मान्यता दिल्यावर प्रस्ताव विभागस्तरीय समितीकडे पाठवावा.</p>
<p>विभागस्तरीय समिती</p>	<p>विभागस्तरीय समितीने सर्व जिल्हा परिषदांकडून आलेल्या पंचायत समित्यांची प्रस्तावांची छाननी करून जिल्ह्यातील पंचायत समित्यांची गुणानुक्रमे यादी बनवावी. विभागस्तरीय समितीने त्यापैकी पहिल्या सहा पंचायत समित्यांची क्षेत्रिय तपासणी करून, त्या विभागामधील उच्चतम गुणवत्ताधारक तीन पंचायत समित्यांची निवड करावी व त्यांचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा. तसेच जिल्हास्तरीय समितीने पंचायत समित्यांना दिलेल्या</p>	<p>सर्व जिल्हा परिषदांनी परिशिष्ट “ब” नुसार सादर केलेल्या कामगिरी / निकषांनुसार त्यांची छाननी करून, जिल्हा परिषदेची गुणानुक्रमानुसार यादी बनवावी. या यादीच्या आधारे उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या दोन जिल्हा परिषदांची तपासणी करून त्यामध्ये उच्चतम गुण धारण करणाऱ्या एकूण एक जिल्हा परिषदेचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात यावा. तसेच विभागस्तरीय समितीने जिल्हा परिषदांना दिलेल्या गुणानुक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या प्रतवारी निहाय यादी शासनास पाठवावी.</p> <p>कार्यवाहीची अंतिम तारीख:- १५/०२/२०१८</p>	<p>या पुरस्कारासाठी क्षेत्रिय तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय निवड समितीने द्विसदस्यीय समितीची स्थापना करावी.</p> <p>विभाग स्तरावरील एक द्विसदस्यीय समिती तीन पंचायत राज संस्थांची क्षेत्रिय तपासणी करेल.</p> <p>सदर द्विसदस्यीय समितीने क्षेत्रिय तपासणी करून अहवाल मान्यतेस्तव निवड समितीपुढे ठेवावा व निवड समितीने मान्यता दिल्यावर प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा.</p>

	<p>गुणानूक्रमानुसार पंचायत समित्यांची प्रतवारी निहाय यादी शासनास पाठवावी. कार्यवाहीची अंतिम तारीख:- १५-०२-२०१८</p>		
राज्यस्तरीय समिती	<p>प्रत्येक विभागस्तरावरून प्रथम आलेल्या अशा एकूण ६ पंचायत समित्यांच्या प्रस्तावांची छाननी/तपासणी करून तसेच क्षेत्रिय तपासणी करून त्यामधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त अशा एकूण तीन पंचायत समित्यांची निवड राज्यस्तरीय यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारासाठी करण्यात येईल.</p>	<p>प्रत्येक विभागस्तरावरून प्रथम आलेल्या अशा एकूण ६ जिल्हा परिषदांच्या प्रस्तावांची छाननी/तपासणी करून तसेच क्षेत्रिय तपासणी करून त्यामधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त एकूण ३ जिल्हा परिषदेची निवड राज्यस्तरीय यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारासाठी करण्यात येईल.</p>	<p>या पुरस्कारासाठी क्षेत्रिय तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीने द्विसदस्यीय समितीची स्थापना करावी. राज्य स्तरावरील एक द्विसदस्यीय समिती तीन पंचायत राज संस्थांची क्षेत्रिय तपासणी करेल. सदर द्विसदस्यीय समितीने क्षेत्रिय तपासणी करून अहवाल मान्यतेस्तव राज्यस्तरीय निवड समितीपुढे ठेवावा. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या क्षेत्रिय अहवालाची राज्यस्तरीय समिती छाननी करून उच्चतम गुणवत्ता प्राप्त पंचायत राज संस्थांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अंतिम निवड करेल</p>

परिशिष्ट - अ

यशवंत पंचायत राज अभियान सन २०१७-१८

(सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे मूल्यमापन)

पंचायत समितीच्या मूल्यमापनासाठी प्रश्नावली आणि अनुषंगिक गुणांकन

१. सर्वसाधारण माहिती

१.१ पंचायत समितीचे नांव		१.२ जिल्हा		१.३ पिन कोड				
१.४ दूरध्वनी क्र.		१.५ ईमेल :						
१.६ सभासद संख्या :								
सर्वसाधारण		अ.जा.		अ.ज.		एकूण		एकूण
पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	
१.७ एकूण ग्रामपंचायती								

विषय	उपविषय	प्रश्नावली			निकष	कमाल गुण	गुणांकन पद्धती	अनुज्ञेय गुण	
२.पंचायत समिती कामकाज गुण - १३.००	पंचायत समिती कामकाज गुण - १३.००	१.वर्षभरात घेण्यात आलेल्या मासिक सभा			ध्यावयाच्या मासिक सभा व घेण्यात आलेल्या मासिक सभांची टक्केवारी	१	१००% : १ १००% पेक्षा कमी : ०		
		वर्षभरात घ्यावयाच्या मासिक सभा	घेण्यात आलेल्या सभा	टक्केवारी					
		२. वर्षभरातील सभांना सरासरी उपस्थिती (अ.जा/ अ.ज./ महिला)							
		एकूण झालेल्या सभा	सभांची संख्याx सदस्य संख्या	उपस्थिती	टक्केवारी	उपस्थितीचे प्रमाणे (प्रत्येकी १ गुण)	३	७५ ते १००% : १, ५० ते ७४% : ०.५०, ५० पेक्षा कमी %: ०	
		१							
		२							
		३							
		३. बैठकांमध्ये किती अ.जा./ अ.ज. सदस्यांनी आणि महिला सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.				प्रश्न उपस्थित केलेल्या अ.जा./अ.ज., महिला सदस्यांची टक्केवारी (प्रत्येकी २ गुण)	४	प्रत्येक संवर्गाची टक्केवारी ७५ ते १००% : २, ५० ते ७४% : १, ५०% पेक्षा कमी: ०	
		एकूण अ.जा./अ.ज. सदस्य	प्रश्न उपस्थित केलेले अ.जा./ अ.ज. सदस्य	टक्केवारी					
एकूण महिला सदस्य	प्रश्न उपस्थित केलेले महिला सदस्य	टक्केवारी							

४. आर्थिक वर्षात कोरम अभावी तहकूब करण्यात आलेल्या बैठका			वर्षात कोरम अभावी तहकूब करण्यात आलेल्या बैठका	१	०-१, १ किंवा अधिक-०	
एकुण घेण्यात आलेल्या बैठका	तहकूब करण्यात आलेल्या बैठका					
५. आर्थिक वर्षामध्ये गोंधळामुळे तहकूब झालेल्या सभा			गोंधळामुळे तहकूब झालेल्या सभा	१	०-१, १ किंवा अधिक-०	
एकुण घेण्यात आलेल्या सभा	गोंधळामुळे तहकूब झालेल्या सभा					
६. किती सभांना वेळेत /मुदतीत अर्जेडा पाठविण्यात आला होता?			वेळेत अर्जेडा पाठविण्यात आलेल्या सभांची टक्केवारी	०.५	७५% किंवा अधिक: ०.५, ७५% पेक्षा कमी : ०	
एकुण घेण्यात आलेल्या सभा	वेळेत/मुदतीत अर्जेडा पाठविण्यात आलेल्या सभा	टक्केवारी				
७. किती बैठकांचे कार्यवृत्तांत लिहून अंतिम करण्यात आले आहे? (भाग-१ व भाग-२)			सर्व सभांचे कार्यवृत्त लिहून अंतिम करणे आवश्यक	१	१००% : १, १००% पेक्षा कमी-०	
एकुण घेण्यात आलेल्या सभा	कार्यवृत्तांत लिहिलेल्या सभा	टक्केवारी				
८. खालील मुद्यांबाबत ठराव पारित झाले आहेत काय?			योजनांमधील अंदाजपत्रकीय तरतूदी संदर्भात चर्चेने ठराव पास झाले आहेत.	१	११ पेक्षा जास्त मुद्दे -१, ७ ते ११ - ०.५, ७ पेक्षा कमी -०	
i)	अंदाजपत्रक					
ii)	योजनांचा आढावा					
iii)	शिक्षण					
iv)	उपजिविकेची साधने					
v)	पोषण					
vi)	आरोग्य					

		vii) महिलांचे प्रश्न				
		viii) अ.जा. / अ.ज. प्रश्न				
		ix) बालकल्याण प्रश्न				
		x) स्वच्छता				
		xi) रस्ते व दळणवळण				
		xii) पर्यावरण				
		xiii) पिण्याचे पाणी				
		९. पंचायत समितीने अहवाल वर्षात आमसभा घेतली आहे काय?		आमसभा घ्यावी	०.५	होय- ०.५, नाही-०
३. संस्थेची रचना / कार्यपध्दती क्षमतावृध्दी गुण -१३	अ. प्रशिक्षण कार्यक्रम गुण- ३	१. आर्थिक वर्षात पंचायत समितीने सदस्य व अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत काय?		आयोजित केलेले प्रशिक्षण कार्यक्रम	१	होय- दोन्हीकरिता- १, होय-एका करिता-०.५ नाही-०
		प्रशिक्षणाचा प्रकार	प्रशिक्षणाची संख्या			
		१.सदस्य २.अधिकारी व कर्मचारी				
		२. पंचायत समितीच्या निवडून आलेले प्रत्येक सभासद आणि अधिकारी/ कर्मचारी हे किमान एका प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहिले आहेत काय?		प्रशिक्षणास हजर प्रशिक्षणार्थीची संख्या	२	सर्व (१००%)- २, ८०% ते ९९.९%-१.५, ५०% ते ७९.९%-१, ५०% पेक्षा कमी-०
	एकूण सभासद /अधिकारी/ कर्मचारी संख्या	प्रशिक्षणास हजर सभासद /अधिकारी/ कर्मचारी संख्या				
	ब. पंचायत समितीतील	१. पंचायत समितीच्या सभांना अधिकारी (विषय पत्रिकेवरील पं स मधील व इतर शासकीय)उपस्थित राहतात काय?		पंचायत समिती सभेस	१	८१ ते १००% १,

अधिकाऱ्यांचा कामाचा आढावा गुण- ५	एकूण सभांची संख्या	एकूण अधिकारी (विषय पत्रिकेवरील पं. स व इतर शासकीय) संख्या	त्यापैकी उपस्थित अधिकारी संख्या	टक्केवारी	अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी		६१ ते ८०% ०.५ ६० पेक्षा कमी %: ०	
	२. असल्यास त्यांच्या कामाचा आढावा होतो काय?				आढावा घेतला जातो काय?	१	होय- १, नाही- ०	
	३. अ. पंचायत समितीने राजीव गांधी गतिमानता प्रशासकीय अभियानामध्ये अहवाल वर्षाच्या अगोदरच्या वर्षात बक्षिस मिळविले आहे काय?				बक्षिस मिळविणे आवश्यक (सोबत प्रमाणपत्र जोडावे)	०.५	होय- ०.५, नाही- ०	
	ब. पंचायत समितीने राजीव गांधी गतिमानता प्रशासकीय अभियानामध्ये अहवाल वर्षात बक्षिस मिळविले आहे काय?					०.५	होय- ०.५, नाही- ०	
	क. पंचायत समिती पातळीवरील अनधिकृत गैरहजर कर्मचारी संख्या प्रमाण एकूण कर्मचारी संख्या :- अनधिकृत गैरहजर कर्मचारी संख्या :- टक्केवारी :-				कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण	१	एकूण प्रमाण २% पेक्षा कमी (१ गुण), एकूण प्रमाण - २% ते ५% (०.५ गुण)	
	४. पंचायत समिती पातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाची अहवाल वर्षापर्यंत जि. प. लेखा विभागकडून पडताळणी झाली आहे काय? (वरिष्ठ लेखाधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक)				पडताळणीची टक्केवारी	१	९१ % व जास्त- १, ७५% ते ९०% -०.५,	
एकूण कर्मचारी	पडताळणी झालेली सेवापुस्तके	टक्केवारी						

						७५% पेक्षा कमी -०	
	क) पंचायत समितीचे कामकाज (एकूण-५)	१) पंचायत समिती पातळीवरील सर्व विभागांचे अभिलेख वर्गीकरण पूर्ण केले आहे काय?	अभिलेख वर्गीकरण पूर्ण	३	(एकूण ६ विभाग प्रत्येकी ०.५ गुण) होय ०.५, नाही-०		
		२) पंचायत समितीचे १.फायर ऑडीट २. स्ट्रक्चरल ऑडीट केले आहे काय?	ऑडीट करणे आवश्यक	१	(प्रत्येकी ०.५ गुण) होय ०.५, नाही-०		
		३) कलम २६७ खाली पंचायत समितीचे ठराव विभागीय आयुक्तांकडून रद्द झाले आहेत काय?	ठराव रद्द हाणे	१	होय -० , नाही-१		
४. वार्षिक कृती आराखडा व अंदाजपत्रक तयार करणे. गुण -१२	अ. वार्षिक कृती आराखडा बनविणे. गुण-६	१. अ. पंचायत समितीने १. म न रे गा वार्षिक कृती आराखडा सभेत चर्चा करून तयार केला आहे काय ? पं स मासिक सभा तारीख व ठराव क्र :-	वार्षिक कृती आराखडा वेळेत तयार करावा.	०.५	होय- ०.५, नाही- ०		
		ब. पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक समितीने. "आमचा गाव आमचा विकास" (१४ वा वित्त आयोग) १००% ग्रा प चा वार्षिक कृती आराखडा मान्यता दिली आहे काय ?	१००% ग्रा. पं. चा वार्षिक कृती आराखडा- तांत्रिक मान्यता देणे आवश्यक	०.५	होय- ०.५, नाही- ०		
		२. म न रे गा वार्षिक कृती आराखडा वरिष्ठ कार्यालयाकडे विहित वेळेत	वार्षिक कृती	१	होय- १,		

		पाठविण्यात आला आहे काय?	आराखडा विहित वेळेत पाठवावा.		नाही- ०	
		३. सर्वसाधारण सभेतील सूचनांचा वार्षिक आराखड्यात समावेश केला आहे किंवा नाही?	सूचनांचा समावेश वार्षिक आराखड्यात करावा.	१	होय- १, नाही- ०	
		४. म न रे गा वार्षिक आराखडा तयार करण्यामध्ये पंचायत राज संस्थांमधील सर्व प्रतिनिधी व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांची मते घेतली किंवा कसे?	मते घ्यावीत.	१	होय- १, नाही- ०	
		५. म न रे गा वार्षिक आराखड्यामध्ये खालच्या स्तरातील पंचायत राज संस्थांचा विचार केला आहे काय?	विचार करावा	१	होय- १, नाही- ०	
		६. म न रे गा वार्षिक आराखडा तयार करताना विविध खात्यांच्या योजना विचारात घेतल्या आहेत काय?	सूचनांचा निपटारा करणे	१	पूर्ण- १, अंशतः ०.५, नाही- ०	
	ब. अंदाजपत्रक गुण -६	१. आर्थिक वर्षामध्ये विहित मुदतीत आणि नियमाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे काय?	विहित मुदतीत आणि नियमाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करणे.	१	होय- १, नाही- ०	
		२. पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करताना सर्व सदस्यांची (विशेषतः अनु.जाती/अनु. जमाती व महिला) यांची मते विचारात घेतली आहेत काय?	मते विचारात घ्यावीत	१	होय- १, नाही- ०	
		३. पंचायत समितीचे अंदाजपत्रकात सर्व लेखाशिर्षानिहाय तरतूदी करण्यात आल्या आहेत काय ?	नियमाप्रमाणे तरतूदी केल्या आहेत/ नाहीत	१	होय- १, नाही- ०	

		४.अंदाजपत्रकात २०% अ.ज./अ.जा. साठी तरतूद केली आहे काय?					नियमाप्रमाणे तरतूदी कराव्यात	१	होय- १, नाही-०		
		५. अंदाजपत्रकात १०% महिला व बाल कल्याणासाठी तरतूद केली आहे काय?						१	होय- १, नाही-०		
		६. अंदाजपत्रकात ३ % अपंगासाठी तरतूद केली आहे काय?						१	होय- १, नाही-०		
५. निधीचा स्रोत निर्माण करणे गुण-२	वसुली गुण -२	१. पंचायत समितीच्या अखत्यारितील खालील ग्रामपंचायत करांबाबत माहिती द्यावी.									
		करांचा प्रकार	मागील वर्षाची थकबाकी	अहवाल वर्षाची मागणी	अहवाल वर्षाची मागणी एकूण मागणी	अहवाला वर्षातील वसूली	टक्केवारी		८०% व जास्त- १, ६०% ते ७९% -०.५, ६०% पेक्षा कमी -०		
		१	२	३	४	५	६				
		१.घरपट्टी						१			
		२.पाणीपट्टी						१			
६. योजनांमधील कामगिरी गुण- ४४.००	अ)भौतिक साध्य ८.५० i. केंद्र पुरस्कृत योजना गुण -५.५०	पंचायत समितीने साध्य केलेल्या विविध योजनांची माहिती खालील प्रमाणे					भौतिक उद्दिष्ट आणि साध्य टक्केवारी	०.५	१००% ०.५, ७५ ते ९९% ०.२५, ७५% पेक्षा कमी ०		
		अ. क्र.	योजनेचे नाव		उद्दिष्ट	साध्य					टक्केवारी
		१	प्रधानमंत्री आवास/ इंदिरा आवास योजना २०१५-१६ मंजूर व पूर्ण								
		२	प्रधानमंत्री आवास योजना २०१६-१७ मंजूर व पूर्ण								
		३	दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान								
४	बँक लिंकेज केलेले स्वयं सहायता समूह २०१६-१७										

	५	सर्व शिक्षा अभियान- -ss २०१६° व -ss २०१७° मानक प्राप्त शाळा					०.५		
	६	म. गां. रा. ग्रा. रो. ह. यो. मनुष्य दिवस निर्मिती					०.५		
	७	स्वच्छ भारत अभियान- IHHL उपलब्धता					०.५		
	८	बायोगॅस					०.५		
	९.	राष्ट्रीय आरोग्य अभियान - अ. माता मृत्यू प्रमाण आ. अर्भक मृत्यू प्रमाण इ. मोतीबिंदू प्रमाण ई. गलगंड प्रमाण					०.५	सरासरी साध्य १००% -०.५ गुण; ७५-९९% - ०.२५; ७५% पेक्षा कमी -० गुण	
	१०	आमदार आदर्श गाव योजना(उद्दीष्ट=तालुक्यातील एकूण आमदाराची संख्या आणि साध्य = निवड केलेल्या गावांची संख्या) टप्पा १ टप्पा २					०.५	साध्य टक्केवारी च्या प्रमाणात	
	११	पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (उद्दीष्ट = पात्र लाभधारकांची संख्या आणि साध्य = प्रत्यक्ष लाभ दिलेल्या				एकूण पात्र लाभ धारकांपैकी किती लाभ	०.५	१००-% - ०.५, ७५ ते ९९% -०.२५ ,	

			लाभधारकांची संख्या)				धारकांना लाभ दिला		७५% पेक्षा कमी- ०	
ii. राज्य पुरस्कृत योजना गुण- ३.५०	अ. क्र.	योजनेचे नाव			उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी	भौतिक उद्दिष्ट आणि साध्य टक्केवारी		१००% - ०.५, ७५ ते ९९% - ०.२५, ७५% पेक्षा कमी- ०
	१	विशेष घटक योजना / आदिवासी उपयोजना (कृषि) (SCP/TSP/OTSP)							०.५	
	२	अनु. जाती व नवबौद्धाचा विकास							०.५	
	३	जनसुविधा व नागरी सुविधा							०.५	
	४	ग्रामीण गृहनिर्माण मंजूर व पूर्ण								
		अ. शबरी							०.५	
		ब. रमाई							०.५	
		क. आदिम							०.५	
	ड. पारधी								०.५	
	ब) योजनांवर करण्यात आलेला खर्च गुण-८.०० i. केंद्र पुरस्कृत योजना गुण -४.५०	योजनानिहाय खर्च						खर्चाची टक्केवारी		
अ. क्र.		योजनेचे नाव		प्राप्त अनुदान वाटप	खर्च	टक्केवारी				
१		प्रधानमंत्री आवास योजना								
		अ. सन २०१५-१६						०.५		
		ब. सन २०१६-१७						०.५		
२	दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान						०.५			

			Intensive /Non Intensive एकूण अनुदान प्राप्त							
		३	सर्व शिक्षा अभियान - ई लर्निंग व activity based learning					०.५		
		४	म. गां. रा. ग्रा. रो. ह. यो. एकूण अनुदान प्राप्त					०.५		
		५	स्वच्छ भारत अभियान एकूण अनुदान प्राप्त					०.५		
		६	बायोगॅस					०.५		
		७	राष्ट्रीय आरोग्य अभियान एकूण अनुदान प्राप्त					०.५		
		८	पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना					साध्य टक्केवारीच्या प्रमाणात गुण द्यावेत.	०.५	
	ii. राज्य पुरस्कृत योजना गुण- ३.५							खर्चाची टक्केवारी		१००% - ०.५, ७५ ते ९९% - ०.२५ , ७५% पेक्षा कमी -०
		अ. क्र.	योजनेचे नाव	उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी				
		१	विशेष घटक योजना / आदिवासी उपयोजना (कृषि) (SCP/TSP/OTSP)					०.५		
		२	अनु. जाती व नवबौद्धांचां विकास					०.५		
		३	जनसुविधा					०.५		

	४	नागरी सुविधा					०.५		
	५	स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार/आमदार/डोंगरी विकास)					०.५		
	६	लोकप्रतिनिधी सुचविलेली कामे २५१५					०.५		
	७	राज्यपुरस्कृत योजनेतर्गत/ योजनेतर इतर योजना					०.५		
क) अ.जा./ अ. ज. वर खर्च (२०%) गुण-१	अ.जा./ अ. ज. वर ,खर्चाचे प्रमाण					खर्चाची टक्केवारी	१	१००% -१, १००% पेक्षा कमी- ०	
	उद्दिष्ट थकबाकीसह	प्रत्यक्ष खर्च	टक्केवारी						
ख) महिला व बाल कल्याण वर करण्यात आलेला खर्च (१०%) गुण -१	आर्थिक वर्षात महिला व बाल कल्याण योजनेवर करण्यात आलेली तरतूद					खर्चाची टक्केवारी	१	१००% -१, १००% पेक्षा कमी ०	
	एकूण प्राप्त अनुदान	प्रत्यक्ष खर्च	टक्केवारी						
ग)राज्यस्तरीय अभियान गुण -३	अभियानाचे नाव	एकूण ग्रा. पं.	६०% किंवा जास्त गुण मिळविलेल्या ग्रा.पं.	टक्केवारी	ग्रा. पं. ची टक्केवारी		७५% ते १०० % - १, ७५% पेक्षा कमी गुण -०		
	i. संत गाडगेबाबा ग्राम अभियान				बक्षीस जिल्हा स्तरावर प्राप्त असल्यास	१			
	ii. पं स ला यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम /द्वितीय क्रमांक जिल्हा स्तरावर प्राप्त असल्यास						१	प्रथम - १ गुण द्वितीय -०.५	

		बंधान्यांची संख्या				१	३०० पेक्षा जास्त -१, १०० ते ३००- ०.५, १०० पेक्षा कमी- ०	
	iii) महात्मा फुले जलभूमी अभियान (वनराई बंधारे/ जलयुक्त शिवार)	३०० किंवा त्यापेक्षा जास्त	१०० ते ३००	१०० पेक्षा कमी				
घ) नागरी सेवेतील कार्यक्षमता गुण- ५	i. पंचायत समिती क्षेत्रातील किती ग्रामपंचायती स्वच्छ व पुरेशे पिण्याचे पाणी पुरवितात ? (DHO यांचा दाखला)				सर्व गा प नी स्वच्छ व पुरेशे पिण्याचे पाणी पुरविणे आवश्यक	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
	एकूण ग्रामपंचायती	शुध्द व पुरेसा पाणी पुरवठा करणाऱ्या गां.पं.		टक्केवारी				
	ii.निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत संख्या/ हागणदारी मुक्त ग्रामपंचायत संख्या (ODF)					१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
	एकूण ग्रामपंचायती	निर्मल ग्राम झालेल्या ग्रामपंचायती/ हागणदारी मुक्त ग्रामपंचायत संख्या (ODF)		टक्केवारी				
	iii.एकूण कुटूंब संख्या				वैयक्तीक शौचालय असलेली कुटूंबे	टक्केवारी	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण
iv.घेण्यात आलेले पाण्याचे नमुने (जैविक+ रासायनिक = एकूण) (DHO यांचा दाखला)		दोषमुक्त नमुने (पिण्यास योग्य नमुने)		टक्केवारी	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण		

		v.पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणातील मूल्यमापन कार्ड									१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
		पहिली सहामाही				दुसरी सहामाही							
		एकूण ग्रामपंचायती	हिरवे कार्ड	पिवळे कार्ड	लाल कार्ड	एकूण ग्रामपंचायती	हिरवे कार्ड	पिवळे कार्ड	लाल कार्ड				
	(च) समुह गटातील कार्य क्षमता गुण-१	पंचायत समिती क्षेत्रांतर्गत स्वयसहाय्यता बचत गटामधील कार्य								बचत गटामधील कार्य	१	वस्तुनिष्ठ मुल्यांकन	
		एकूण बचत गट			दशसुत्री पालन करणारे			टक्केवारी					
	(छ) पंचायत समितीमध्ये घेतलेल्या विशेष योजना गुण-१	पंचायत समितीमध्ये अपंगासाठी, एचआयव्ही बाधीत, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, बाल कामगार, कुष्ठरोग्यांसाठी घेतलेल्या विशेष योजना व पंचायत समिती कार्यक्षेत्रात केंद्र पुरस्कृत/राज्य पुरस्कृत योजना राबवितांना घेतलेला महिलांचा सहभाग स्वतंत्रपणे विस्तृत उल्लेख करावा.								पंचायत समितीने केलेले विशेष प्रयत्न	१	वस्तुनिष्ठ मुल्यांकन	
	(ज) माहिती व शिक्षण संवाद विशेष पुढाकार गुण-१	पंचायत समितीने सामाजिक स्थानिक प्रश्न लेक वाचवा/कुपोषण निर्मुलन स्वच्छ भारत, प्रदुषणमुक्त, प्लास्टिक बंदी, दारुबंदी व व्यसन मुक्ती या सारखे प्रश्न सोडविण्यासाठी IEC अॅक्टीव्हिटी केल्या आहेत काय ?								IEC पुढाकार घ्यावा किंवा कसे?	१	होय-१, नाही-०	
	झ) ग्रामपंचायत संगणकीकरण गुण-८	बाब			एकूण ग्रामपंचायती		वापरात/पुर्ण असलेल्या ग्रामपंचायती			टक्केवारी वरून गुण द्यावेत			
		१) प्रियासॉफ्ट									१	८०% पेक्षा	
		२) प्लॅन प्लस									१	जास्त-१,	

		३)एम आय एस डाटा एंट्री म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.				१	५०% ते ७९% - ०.५, ५०% पेक्षा कमी -०	
		४) पारदर्शकता ई- टेंडरींग एकुण निविदा/ पैकी ई टेंडर केलेल्या निविदा				१		
		५) विशेष संगणक प्रणाली				१		
		६) आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केलेल्या ग्रा.पं.				१		
		७) आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत दाखले देणाऱ्या ग्रा. पं.				१		
		८) ग्रामपंचायत १ ते ३३ नमुने संगणकीकृत करणे				१		
(ह) कुटूंब नियोजन गुण-४	i. कुटूंब नियोजन एकुण उद्दिष्ट (DHO यांचा दाखला घेणे)			टक्केवारी वरून गुण द्यावेत	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण		
		उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी				
		ii.दोन अपत्याखालील शस्त्रक्रिया (DHO यांचा दाखला घेणे)			टक्केवारी वरून गुण द्यावेत	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
		उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी				
		iii.पुरुष शस्त्रक्रिया (DHO यांचा दाखला घेणे)			टक्केवारी वरून गुण द्यावेत	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
		उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी				

		iv.संस्थामध्ये झालेल्या प्रसुती (DHO यांचा दाखला घेणे)			टक्केवारी वरून गुण द्यावेत	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण
		एकूण प्रसुती	आरोग्य संस्थेमध्ये झालेल्या प्रसुती	टक्केवारी			
	(ळ) कुपोषण निर्मुलन अभियान गुण-२	अहवाल वर्षातील तीव्र कुपोषित बालके	साध्य (सॅम ते सर्वसाधारण)	टक्केवारी	टक्केवारी वरून गुण द्यावेत.	१	टक्केवारी च्या प्रमाणात गुण
		अहवाल वर्षातील मध्यम तीव्र कुपोषित बालके	साध्य (मॅम ते सर्वसाधारण)	टक्केवारी	टक्केवारी वरून गुण द्यावेत	१	
७.उत्तरदायित्व व पारदर्शीपणा गुण-१६	(अ) लेखाविषयक नोंदवहया: गुण-२	i.लेखाविषयक नोंदवहया विहित नमुन्यात व अद्यायावत ठेवल्या आहेत काय?			नमुन्यात व अद्यायावत ठेवणे	१	होय-१, नाही-०
		ii. प्रिया सॉफ्ट मध्ये मासिक / त्रैमासिक / वार्षिक लेखे वेळेवर अद्यायावत केले आहेत काय?			नोंद योग्य पध्दतीने घेणे	०.५	होय-०.५, नाही-०
		iii.आर्थिक वर्षाच्या लेख्यांना पंचायत समितीची मान्यता घेतली आहे काय?			लेख्यांना पंचायत समितीची मान्यता घेणे	०.५	होय-०.५, नाही-०
	(आ) लेखा व तपासणी शक मुद्ये पूर्तता गुण-६	गत वर्षीच्या लेखा शक पुर्ततेबाबत माहिती द्यावी. i.किती लेखा शक पुर्तता करणेत आले? ii.किती लेखा शक शिल्लक आहेत?			लेखाशक पुर्तता प्रलंबित शकपुर्ततेच्या अनुषंगाने		८०% किंवा अधिक-१, ५०% ते ७९%- ०.५,

बाब	उद्दीष्ट	साध्य (स्वीकृत शक)	टक्केवारी			५०% पेक्षा कमी-०	
१.स्थानिक निधी लेखा					१		
२.महालेखापाल					१		
३.पंचायत राज समिती					१		
४.विभागीय आयुक्त तपासणी					१		
५.मु.का.अ.तपासणी					१		
iii) अपहार प्रकरणांची पूर्तता							
अ) एकूण प्रकरणे	निकाली प्रकरणे		टक्केवारी		०.५०	९०% किंवा जास्त ०.५ गुण, ९०% पेक्षा कमी - ०	
ब) अपहारीत रक्कम	वसुली / समायोजित केलेली रक्कम		टक्केवारी		०.५०		
(इ) ग्रामपंचायत सखोल तपासणी गुण-१	गट विकास अधिकारी/विस्तार अधिकारी यांनी सर्व ग्रा.पं.ची तपासणी विहित मापदंड व निकषानुसार केली आहे काय ?						
	अ) गट विकास अधिकारी (प्रतिमाह १० प्रमाणे एकूण १२०)			किमान एक वेळा केलेली असावी.	०.५	होय ०.५, नाही-०	
	ब) विस्तार अधिकारी (प्रतिमाह १० प्रमाणे १२०)				०.५	होय ०.५, नाही-०	
(ई) तक्रारीचे निवारण गुण-१	i.पंचायत समिती मध्ये एकूण प्राप्त तक्रारी (लोकशाही दिन, लोकायुक्त, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांचेकडील तक्रारीसह) ii.निर्गत केलेल्या तक्रारी			टक्केवारीच्या प्रमाणात	१	७५% पेक्षा जास्त-१, ५०% ते ७४	

		एकूण प्राप्त तक्रारी	निर्गत केलेल्या तक्रारी	टक्केवारी			%-०.५, ५०% पेक्षा कमी-०	
(उ)माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी गुण-१	माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त अर्जांची संख्या							
	i.पैकी किती अर्जदारांना माहिती देण्यात आली				टक्केवारीच्या प्रमाणात	०.५	१००% - ०.५, १००% पेक्षा कमी-०	
	प्राप्त अर्ज	निपटारा केलेले अर्ज	टक्केवारी					
	ii.माहिती न मिळाल्याने किंवा इतर कारणामुळे अपील झालेले अर्ज?				टक्केवारीच्या प्रमाणात	०.५	१०% -पेक्षा कमी-०.५, १०% पेक्षा जास्त-०	
	निपटारा केलेले अर्ज	त्यापैकी अपील अर्जांची संख्या	टक्केवारी					
फ. सेवा हमी कायदा अंमलबजावणी गुण -१	एकूण प्राप्त अर्ज -	निकाली अर्ज -	टक्केवारी		टक्केवारीच्या प्रमाणात	०.५	टक्केवारी च्या प्रमाणात गुण	
	निकाली अर्जांपैकी प्रथम अपील व द्वितीय अपील झालेल्या अर्जांची संख्या :-					०.५	अपिलांची संख्या शून्य असल्यास ०.५ गुण अन्यथा ० गुण	

ऊ) आदर्श पंचायत समिती (एकूण गुण-४)	१) ODF तालुका/पंचायत समिती	निर्मल आवश्यक	१	होय-१, नाही-०	
	२) स्वतःची updated वेबसाईट	वेबसाईट आवश्यक	०.५	होय-०.५, नाही-०	
	३) राज्यस्तरावर किंवा विभाग स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पुरस्कार प्राप्त	पुरस्कार आवश्यक	१	होय-१, नाही-०	
	४) पंचायत समितीने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम	नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे	१	होय-१, नाही-०	
	५) आय एस ओ प्रमाणित व २०१६-१७ करिता प्रमाणपत्राचे नुतनीकरण केले असल्यास	आय. एस.ओ आवश्यक	०.५	होय-०.५, नाही-०	
		एकूण	१००		

परिशिष्ट "ब"

यशवंत पंचायत राज अभियान सन २०१७-१८
(सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे मुल्यमापन)
जिल्हा परिषद मुल्यमापनासाठी प्रश्नावली व अनुषंगिक गुणांकन

१. मुलभूत माहिती

१.१ जिल्हा परिषदेचे नांव		१.२ जिल्हा	
१.३ पिन कोड		१.४ दुरध्वनी क्रमांक	
१.५ ई-मेल		१.६ ग्रामपंचायत संख्या	
१.७ पंचायत समिती संख्या			

१.८ सदस्य संख्या :-

सर्वसाधारण		अ.जा.		अ.ज.		एकूण		एकूण
पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	पुरुष	स्त्री	

विषय.	उपविषय	प्रश्नावली					निकष	कमाल गुण	गुणांकन पध्दत	अनुज्ञेय गुण
२.जिल्हा परिषदेचे कामकाज गुण-१७.००	अ) जिल्हा परिषदेचे कामकाज गुण १४.००	१) कृपया जिल्हा परिषदेचे अहवाल वर्षामध्ये घेण्यात आलेल्या सभांबाबत खालील प्रमाणे माहिती द्यावी. अ) वर्षात घ्यावयाच्या किमान आवश्यक सभांची संख्या -४ ब) अहवाल वर्षामध्ये घेण्यात आलेल्या सभांची संख्या -					घेण्यात आलेल्या सभांची किमान आवश्यक सभांशी टक्केवारी	१	१००% -१, १००% पेक्षा कमी-०	
		२) जिल्हा परिषदेच्या वर्षभरातील सभांना सदस्यांची सरासरी उपस्थिती					उपस्थितीची टक्केवारी	३	एकूण उपस्थिती व प्रत्येक प्रवर्गाचे एकूण उपस्थितीनुसार ७५% ते १००% - १, ५०% ते ७४% - ०.५, ५०% पेक्षा कमी - ०	
		दिनांक	एकूण उपस्थित सदस्य संख्या	उपस्थित अनु.जाती सदस्य संख्या	उपस्थित अनु.जमाती सदस्य संख्या	उपस्थित महिला सदस्य संख्या	*एकूण उपस्थित सदस्यांची टक्केवारी *उपस्थित अनु.जाती व अनु.जमाती सदस्यांची टक्केवारी *उपस्थित महिला सदस्यांची टक्केवारी			
		३) वरील नमूद बैठकांमध्ये किती अनु.जाती/अनु.जमाती आणि महिला सदस्यांकडून मुद्दे उपस्थित केले गेले? अ) मुद्दे उपस्थित केलेल्या अनु.जाती/अनु.जमाती सदस्यांची संख्या: ब) मुद्दे उपस्थित केलेल्या महिला सदस्यांची संख्या :					मुद्दे उपस्थित केलेल्या अनु.जाती/अनु.जमाती आणि महिला सदस्यांची	२	७५% ते १००% - २, ५०% ते ७४% -१, ५०% पेक्षा कमी - ०	

			टक्केवारी			
		४) अहवाल वर्षामध्ये किती सभा गणपूर्ती अभावी तहकूब करणेत आल्या?	गणपूर्ती अभावी तहकूब करणेत आलेल्या सभांनुसार	१	निरंक-१, एक किंवा त्यापेक्षा अधिक-०	
		५) अहवाल वर्षामध्ये किती सभा गोंधळाचे परिस्थितीमुळे तहकूब करणेत आल्या ?	गोंधळाचे परिस्थितीमुळे तहकूब करणेत आलेल्या सभांनुसार	१	निरंक-१ , एक किंवा त्यापेक्षा अधिक-०	
		६) किती सभांची विषयपत्रिका विहित कालावधीत पाठविणेत आली ?	योग्य कार्यपध्दती अवलंबून पार	१	१००% - १, १००% पेक्षा कमी -०	
		७) किती सभांचे इतिवृत्त नोंदविणेत आले ?(भाग -१ व २)	पाडणेत आलेल्या सभांच्या टक्केवारीनुसार	१	१००% - १, १००% पेक्षा कमी -०	
		८)अहवाल वर्षात खालीलपैकी किती विषयांवर जिल्हा परिषद सभेत ठराव पारित झाले ? () (वर कंसात संख्या लिहिणे तसेच खालीलपैकी ज्या विषयांवर ठराव पारित झाले त्याचे नावासमोर ✓ अशी खूण करावी) अ. अंदाजपत्रक/आराखडा मंजूरी ब. योजनांचा आढावा क. शिक्षण ड. उपजिविका इ. पोषण फ. आरोग्य	पारीत ठरावाच्या क्षेत्रातील समस्या, त्यांचे निराकरण, नियोजनास मंजूरी, अंदाजपत्रकातील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा इत्यादींचा समावेश असावा	२	११ विषयांपेक्षा अधिक- २, ७ ते ११ - १.५, ३ ते ६ - ०.५, ३ पेक्षा कमी - ०	

		<p>ग. महिलांचे विषय ह. अनु. जाती./अनु. जमाती विषय च. बाल संगोपन विषय छ. स्वच्छता कार्यक्रम ज. रस्ता/जोडणी झ. पर्यावरण य. पाणी</p>																															
		९) जिल्हा परिषदेचे अभिलेख योग्य त्या वर्गीकरणासह जतन करणेत आले आहेत काय ?(नोटीस, कालदर्शिका, उपस्थिती नोंदवही, भाग-१, भाग-२)	होय/नाही	१	होय : १, नाही : ०																												
		१०) जिल्हा परिषदेची आमसभा अहवाल वर्षात घेणेत आली आहे काय ?	होय/नाही	१	होय : १, नाही : ०																												
	ब) जिल्हा परिषदच्या स्थायी व विषय समितीचे कामकाज गुण -३	<p>१) अहवाल वर्षात स्थायी/विषय समितीच्या किती सभा घेण्यात आल्या ?</p> <table border="1"> <tr> <td>१.स्थायी समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>२.वित्त समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>३.बांधकाम समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>४.कृषि समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>५.समाजकल्याण समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>६.शिक्षण व क्रिडा समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>७.आरोग्य समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>८.पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती</td> <td>१२</td> <td></td> </tr> <tr> <td>९.महिला व बालकल्याण</td> <td>१२</td> <td></td> </tr> </table>	१.स्थायी समिती	१२		२.वित्त समिती	१२		३.बांधकाम समिती	१२		४.कृषि समिती	१२		५.समाजकल्याण समिती	१२		६.शिक्षण व क्रिडा समिती	१२		७.आरोग्य समिती	१२		८.पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती	१२		९.महिला व बालकल्याण	१२		किमान आवश्यक बैठकांच्या प्रमाणात घेण्यात आलेल्या स्थायी/विषय समिती सभांची टक्केवारी	२	१००% : २, ९०% आणि त्यावर : १, ९०% पेक्षा कमी : ०	
१.स्थायी समिती	१२																																
२.वित्त समिती	१२																																
३.बांधकाम समिती	१२																																
४.कृषि समिती	१२																																
५.समाजकल्याण समिती	१२																																
६.शिक्षण व क्रिडा समिती	१२																																
७.आरोग्य समिती	१२																																
८.पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती	१२																																
९.महिला व बालकल्याण	१२																																

		समिती							
		१०.जलव्यवस्थापन समिती	१२						
		२. अहवाल वर्षामध्ये महा.जि.प.व पं.स.अधिनियमाचे कलम २६७ (क) खाली जिल्हा परिषद अथवा तिच्या स्थायी/विषय समितीचा ठराव निलंबित करणेत आला आहे का ?			होय/नाही	१	होय: ०, नाही: १		
३.कर्मचारी व्यवस्थापन व क्षमता वर्धन एकूण गुण- ११.००	अ) पदभरती गुण -२	१) जिल्हा परिषदेद्वारे भरणेच्या पदांबाबत खालील माहिती देणेत यावी.			भरलेल्या पदांची टक्केवारी	०.५	९५% आणि त्याहून अधिक : ०.५, ९०% ते ९४% : ०.२५, ९०% पेक्षा कमी : ०		
		पदाचे नाव	मंजूर पदे	अहवाल वर्षाचे दि.३१ मार्च अखेर भरलेली पदे					भरलेल्या पदांची टक्केवारी
		गट क व गट ड कर्मचारी							
		२) सन २०१६ -१७ मध्ये सेवाजेष्ठता यादी अंतिम करून प्रसिध्द केलेले संवर्ग एकूण संवर्ग सेवाजेष्ठता यादी अंतिम करून प्रसिध्द केलेले संवर्ग टक्केवारी			सेवाजेष्ठता अंतिम करून प्रसिद्ध करणे आवश्यक	०.५	९५% आणि त्याहून अधिक : ०.५, ९०% ते ९४% : ०.२५, ९०% पेक्षा कमी : ०		
	३) अनधिकृत गैरहजर कर्मचारी संख्या प्रमाण एकूण कर्मचारी संख्या अनधिकृत गैरहजर कर्मचारी संख्या टक्केवारी				१	एकूण प्रमाण २% पेक्षा कमी- १ गुण एकूण प्रमाण - २% ते ५% -०.५ गुण			
	ब) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन	१)कृपया प्रशिक्षणासंदर्भात खालील माहिती द्यावी. अ) अहवाल वर्षामध्ये जिल्हा परिषदमार्फत स्वनिधीतून सदस्य व अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला			आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण	२	१० किंवा अधिक प्रशिक्षण कार्यक्रम : २,		

गुण - ३	होता का? होय/नाही ब)उत्तर होय असल्यास किती सदस्य व अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले? अ. सदस्य :- ब.अधिकारी/कर्मचारी:-	कार्यक्रमांची संख्या		५ ते ९ कार्यक्रम :१, १ ते ४ कार्यक्रम : ०.५, निरंक : ०	
	२) सर्व निर्वाचित सदस्य आणि अधिकारी आयोजित करण्यात आलेल्या किमान एका प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहिले होते काय ?	प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभाग	१	सर्व : १, काही : ०.५, एकही नाही : ०	
क) अधिकार्यांचा कामाचा आढावा गुण - १	१)जिल्हा परिषदेच्या सभांना अधिकारी (विषय पत्रिकेवरील जि प व इतर शासकीय) उपस्थित राहतात का ?	जिल्हा परिषद सभांना अधिकार्यांची उपस्थिती	०.५	होय: ०.५, नाही : ०	
	२)वरील (१) चे उत्तर होय असल्यास जिल्हा परिषद अधिकार्यांच्या कामाचा आढावा घेते का ?	होय/नाही	०.५	होय : ०.५, नाही : ०,	
ड) कर्मचार्यांच्या तक्रारींचे निवारण गुण - ३	१) अहवाल वर्षामध्ये जि.प.कर्मचार्यांच्या तक्रारींचे निवारण करणेसाठी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या काय ? असल्यास किती ? () बैठकांच्या तारखा :	अहवाल वर्षामध्ये कमीत कमी दोन बैठकांचे आयोजन	१	२ बैठका : १, १ बैठका : ०.५, एकही नाही : ०	
	२)अहवाल वर्षामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत मागासवर्गीय कर्मचारी कक्षाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या काय ? असल्यास किती () बैठकांच्या तारखा :	अहवाल वर्षामध्ये कमीत कमी दोन बैठकांचे आयोजन	१	२ बैठका : १, १ बैठका : ०.५०, एकही नाही : ०	
	३)अहवाल वर्षामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत महिला कर्मचारी लैंगिक शोषण/अत्याचार संदर्भात तक्रार निवारण समितीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या काय ? असल्यास किती ()	अहवाल वर्षामध्ये कमीत कमी दोन बैठकांचे आयोजन	१	२ बैठका : १, १ बैठका : ०.५०, एकही नाही : ०	

		बैठकांच्या ताराखा :								
	ई) निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढणे गुण - २	मागील वर्ष अखेर प्रलंबित प्रकरणे	वर्षामध्ये सेवानिवृत्त/ मयत कर्मचारी संख्या	निवृत्ती वेतन प्रकरणांचे एकूण उद्दीष्ट	अंतिम सेवानिवृत्ती वेतन मंजूर केलेली प्रकरणे	टक्केवारी	साध्याची टक्केवारी	२	९०% आणि त्यावर : २, ७५% ते ८९% :१, ७५% पेक्षा कमी : ०	
४.नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करणे एकूण गुण- ७.००	अ) आराखडे तयार करणे गुण: २	१) जिल्हा परिषदेने केंद्र, राज्य, जिल्हा परिषद व स्वउत्पन्नाचा विकास आराखडा तयार केला आहे काय?					होय/नाही	१	होय :१, नाही : ०	
		२) वार्षिक आराखडा तयार करताना जिल्हा परिषदेने अधिकारी/ कर्मचारी व पदाधिकारी यांच्या सुचनांचा विचार केला आहे काय ?					होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
	ब) अंदाजपत्रक तयार करणे व त्यातील महत्वाच्या घटकांची अंमल बजावणी गुण - ४	१) अहवाल वर्षामध्ये अंदाजपत्रक विहित निकषांनुसार व विहित कालमर्यादेत तयार केले आहे काय ?					होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		२) अहवाल वर्षात महिला व बालकल्याण योजनांवरील १०% खर्च अनुशोषासह १०% प्रमाणे अपेक्षित खर्च					खर्चाची टक्केवारी	१	१००% - १, ८५% ते ९९% - ०.५, ८५%पेक्षा कमी - ०	
		अनुशोषासह १०% प्रमाणे अपेक्षित खर्च		प्रत्यक्ष खर्च	टक्केवारी					
		३) अहवाल वर्षात मागासवर्गीयांचे कल्याणासाठी २० % खर्च					खर्चाची टक्केवारी	१	१००% - १, ८५% ते ९९% -	
अनुशोषासह २०% प्रमाणे		प्रत्यक्ष खर्च	टक्केवारी							

		अपेक्षित खर्च					०.५, ८५%पेक्षा कमी - ०	
		४)अहवाल वर्षात अपंगांच्या कल्याणासाठी ३ % खर्च			खर्चाची टक्केवारी	१	१००% - १, ८५% ते ९९% -०.५, ८५%पेक्षा कमी - ०	
		अनुशेषासह ३% प्रमाणे अपेक्षित खर्च	प्रत्यक्ष खर्च	टक्केवारी				
	क)वार्षिक प्रशासन अहवाल गुण - १	जिल्हा परिषदेने वार्षिक प्रशासन अहवालाला विहित कालमर्यादेमध्ये मंजूरी देणे व प्रसिध्द करणे.	जिल्हा परिषदेने वार्षिक प्रशासन अहवालास मंजूरी दिल्याचा दिनांक	वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द केल्याचा दिनांक	विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे	१	दोन्ही होय : १, एक होय : ०.५, दोन्ही नाही : ०	
५. उत्पन्न निर्मिती एकूण गुण - ६.५०	अ) स्वतःच्या उत्पन्नाचे नियोजन गुण-४.५०	१) अहवाल वर्षामध्ये जिल्हा परिषदेने आपल्या उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधून काढले आहेत काय ?			होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		२)उपरोक्त स्रोतांमधून अहवाल वर्षात जिल्हा परिषदेला उत्पन्न निर्माण झाले आहे काय ?			होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		३)अहवाल वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत उत्पन्न मिळणारी नवीन मालमत्ता निर्माण झाली आहे काय ? असल्यास त्याचे संक्षिप्त तपशिल द्यावेत.			होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		४)जिल्हा परिषदेने वाढीव उपकर कमाल मर्यादेपर्यंत लागू केला आहे काय ?			होय/नाही	०.५	होय : ०.५, नाही : ०	
		५)अहवाल वर्षात जिल्हा परिषदेचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा (BOT) तत्वावर प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे काय ?			होय/नाही	१	होय : १, नाही : ०	

	ब) देय रक्कमांची वसुली गुण - २	१)जिल्हा परिषदेला वसुलीचा अधिकार असलेल्या करांबाबत खालील माहिती द्यावी					कर वसुलीची टक्केवारी	१	९०% पेक्षा जास्त : १, ७५% ते ९०% :०.५, ७५% पेक्षा कमी : ०		
		कराचे नाव	वर्षाचे सुरुवाती ला शिल्लक थकबाकी	अहवाल वर्षाची आकार णीची रक्कम	वसुल करावया ची एकूण रक्कम	अहवाल वर्षात वसुल केलेली एकूण रक्कम					टक्के वारी
		२)जिल्हा परिषदेचे मागील व अहवाल वर्षातील करांव्यतिरिक्त इतर काही उत्पन्न असल्यास माहिती द्यावी.				करांव्यतिरिक्त इतर उत्पन्नात मागील वर्षाचे तुलनेत झालेली वाढ	१	५०% पेक्षा अधिक वाढ: १, २५% ते ४९%वाढ :०.५, १५% ते २४% वाढ : ०.२५, १५% पेक्षा कमी : ०			
		उत्पन्नाचे स्रोत		मागील वर्षाचे उत्पन्न						अहवाल वर्षातील उत्पन्न	
६.कामगिरी एकूण गुण ३१.५०	अ) योजनां मधील भौतिक उद्दिष्टपूर्ती गुण-१२	जिल्हा परिषदेने राबविलेल्या योजनांमधील अहवाल वर्षातील उद्दिष्टपूर्तीबाबतची माहिती खालील प्रमाणे देण्यात यावी.					केंद्र व राज्य शासनाकडील आणि इतर योजनांमधील भौतिक	११.००	उद्दिष्टपूर्ती (प्रत्येक बाबीसाठी) ९०% किंवा जास्त : ०.५, ७५% ते ८९% : ०.२५,		
		योजनेचे नांव	केंद्र शासन/ राज्य शासन/ इतर	भौतिक उद्दिष्ट	साध्य	टक्के वारी					

		१. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (बॅक जोडणी)	केंद्र/राज्य शासन				उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी (०.५ गुण प्रति बाब)		७५% पेक्षा कमी : ०	
		२.प्रधानमंत्री आवास योजना : बांधून पूर्ण घरकुले	केंद्र/राज्य शासन							
		३) शबरी, रमाई , आदिम , पारधी घरकुल योजना	राज्य शासन							
		४.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : मंजूर अंदाजपत्रका नुसार मनुष्यदिन निर्मितीचे दिलेले उद्दिष्ट	केंद्र/राज्य शासन							
		५) स्मार्ट ग्राम	राज्य शासन							
		६.कुटुंबकल्याण : नसबंदी शस्त्रक्रिया (एकूण)	केंद्र शासन							
		७.कुटुंबकल्याण : नसबंदी शस्त्रक्रिया	केंद्र शासन							

	(दोन मुलांवर)								
	८) माझी कन्या भाग्यश्री	राज्य शासन							
	९.राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम : पूर्ण झालेली संयंत्रे	केंद्र शासन							
	१० .राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान : पूर्ण झालेली कामे	केंद्र शासन							
	११.जननी सुरक्षा योजना : पात्र लाभार्थीपैकी लाभ दिलेले लाभार्थी	केंद्र शासन							
	१२.नागरी सुविधा व जन सुविधा योजना	राज्य शासन							
	१३) अतितिव्र कुपोषित बालकांचे (सॅम) व तीव्र कुपोषित (मॅम) बालकांचे श्रेणीवर्धन	केंद्र शासन							
	१४) स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार/ आमदार/डोंगरी विकास) २५१५	केंद्र /राज्य शासन							

	१५) जलयुक्त शिवार/महात्मा फुले जलभूमी जल संधारण अभियान	राज्य शासन							
	१६) प्राथमिक शाळा व अंगणवाडयांना स्वच्छतागृह व पिण्याचे पाण्याची सुविधा	केंद्र शासन							
	१७) सर्व शिक्षा अभियान (ss २०१६ व ss २०१७ मानांकन प्राप्त शाळांचे प्रमाण)	केंद्र /राज्य शासन							
	१८) स्वच्छ भारत अभियान	केंद्र शासन							
	१९) जि.प.सेस मधील मागील वर्षअखेर अपूर्ण असलेली व अहवाल वर्षात पूर्ण झालेली कामे	जिल्हा परिषद							
	२०) राज्य पुरस्कृत योजनांतर्गत / योजनेतर इतर	राज्य शासन							

	योजना								
	२१) सांसद आदर्श ग्राम योजना (उद्दीष्ट = जिल्हयातील एकूण खासदारांची संख्या आणि साध्य = निवड केलेल्या गावांची संख्या	केंद्र शासन							९०% किंवा जास्त: ०.५, ७५% ते ८९% : ०.२५, ७५% पेक्षा कमी : ०
	२२) पंडीत दीनदयाळ घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (उद्दीष्ट = पात्र लाभधारक आणि साध्य = प्रत्यक्ष लाभ दिलेले लाभार्थी	केंद्र शासन				एकूण पात्र लाभधारकांपैकी किती लाभ धारकांना लाभ दिला			९०% किंवा जास्त : ०.५, ७५% ते ८९% : ०.२५, ७५% पेक्षा कमी : ०
	२३) पंडीत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना					कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर आयोजित करुन जिल्हयातील बेरोजगार युवक/ युवतींना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे			
	अ. किती कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर आयोजित केले ?						०.५	होय- ०.५, नाही- ०	
	आ. जिल्हयातील किती बेरोजगार युवक/ युवतींना रोजगार उपलब्ध करुन दिला						०.५	टक्केवारीच्या प्रमाणात गुण	

ब) योजनां मधील आर्थिक उद्दिष्टपूर्ती गुण- ७.५०	ब)जिल्हा परिषदेने राबविलेल्या योजनांमध्ये तरतूदीचे तुलनेत झालेला खर्च (सन २०१६-१७ मधील प्राप्त अनुदानानुसार)					केंद्र व राज्य शासनाकडील आणि इतर योजनांमधील आर्थिक उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी (०.५) प्रति बाब	७.५०	उद्दिष्टपूर्ती (प्रत्येक बाबीसाठी ९०% किंवा जास्त : ०.५, ७५% ते ८९% : ०.२५, ७५% पेक्षा कमी : ०
	योजनेचे नाव व बाब	केंद्रशासन/ राज्यशासन/ इतर	आर्थिक उद्दिष्ट	साध्य	टक्के वारी			
	१) दीन दयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान	केंद्र/राज्य शासन						
	२) प्रधानमंत्री आवास योजना	केंद्र/राज्य शासन						
	३) शबरी, रमाई, आदिम, पारधी घरकुल योजना	राज्य शासन						
	४) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना	केंद्र/राज्य शासन						
	५) स्मार्ट ग्राम	राज्य शासन						
	६) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान	केंद्र शासन						
	७) राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम	केंद्र शासन						

	८) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान	केंद्र शासन							
	९) स्वच्छ भारत अभियान	केंद्र शासन							
	१०) सर्व शिक्षा अभियान (ss २०१६ व ss २०१७ मानांकन प्राप्त शाळांचे प्रमाण)	केंद्र/ राज्य शासन							
	११) जलयुक्त शिवार/ महात्मा फुले जलभूमी जल संधारण अभियान	राज्य शासन							
	१२) राज्य पुरस्कृत योजनेतर योजना- अनुदाने	राज्य शासन							
	१३) जिल्हा परिषद सेस	जिल्हा परिषद							
	१४) सांसद आदर्श ग्राम योजना (उद्दीष्ट = ग्राम विकास आराखडयामधील एकूण समाविष्ट बाबी आणि साध्य	केंद्र शासन				ग्रामविकास आराखडयातील समाविष्ट बाबींपैकी किती बाबी पूर्ण केल्या त्यावर आधारित गुण द्यावेत			

	= आर्थिक वर्षात पूर्ण केलेल्या बाबी								
	१५) पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना								
क) अनु.जाती अनु.जमाती साठी केलेला खर्च गुण-२	अनु.जाती/अनु.जमातीकरीता अहवाल वर्षात तरतूद केलेल्या निधीचा विनियोग. सर्व योजनांमधील अनु.जाती/जमातीकरिता राखून ठेवलेली रक्कम: प्रत्यक्ष तरतूद : प्रत्यक्ष खर्च :	अनु.जाती/जमाती करिता प्रत्यक्ष तरतूदीचे तुलनेत केलेल्या खर्चाची टक्केवारी				२	९०% किंवा जास्त : २, ८०% ते ८९% : १, ७०% ते ७९% : ०.५, ७०%पेक्षा कमी : ०		
ड)महिलांच्या विकासासाठी केलेला खर्च गुण-२	आस्थापनाविषयक बाबी वगळून महिलांच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेने सर्व योजना मिळून अहवाल वर्षात तरतूदीचे तुलनेत केलेला खर्च प्रत्यक्ष तरतूद : महिलांच्या विकासाकरिता केलेला प्रत्यक्ष खर्च :	महिलांच्या विकासाकरिता प्रत्यक्ष तरतूदीचे तुलनेत केलेल्या खर्चाची टक्केवारी				२	९०% किंवा जास्त : २, ८०% ते ८९% : १, ७०% ते ७९% : ०.५, ७०%पेक्षा कमी : ०		
ई) अपंग कल्याण निधी खर्च गुण-२	१)जिल्हा परिषदेने अपंग कल्याणसाठी अहवाल वर्षात केलेल्या निधीचा उपयोग	निधीचे स्रोत	अहवाल वर्षात उपलब्ध रक्कम	अहवाल वर्षात खर्च झालेली रक्कम	टक्केवारी	अपंग कल्याण निधी खर्चाची टक्केवारी	२	९०% किंवा त्या पेक्षा अधिक खर्च: २, ७५% ते ८९% : १, ६६% ते ७४%: ०.५, ६६% पेक्षा कमी: ०	
फ)नागरी सुविधांचा	१)जिल्हा परिषदेमधील किती गावे सुरक्षित पिण्याचे पाण्याचे दृष्टीने पूर्णतः साध्य झाली आहेत ?	जिल्हा परिषद मधील सुरक्षित				२	९०% किंवा अधिक : २,		

	तपशिल गुण-६	अ)एकूण गावे : ब)त्यापैकी सुरक्षित पिण्याचे पाण्याचे दृष्टीने पूर्णतः साध्य गावे :				पिण्याचे पाण्याचे दृष्टीने पूर्णतः साध्य गावांची टक्केवारी		७०% ते ८९% : १, ६० ते ६९% : ०.५, ६०% पेक्षा कमी : ०		
		२)अहवाल वर्षात जिल्हा परिषद मधील किती ग्रामपंचायतींना पाण्याची योग्य गुणवत्ता न राखल्याबद्दल लाल कार्ड दिले गेले आहेत ?				लाल कार्ड दिलेल्या ग्रामपंचायतींची टक्केवारी	२	५%पेक्षा कमी:२, ५% ते १०% :१, ११% ते १५% : ०.५, १६% पेक्षा जास्त:०		
		जिल्हयातील ग्रा.प.ची संख्या	अहवाल वर्षात हिरवे कार्ड दिलेल्या ग्रां.पं.ची संख्या	अहवाल वर्षात पिवळे कार्ड दिलेल्या ग्रा.पं.ची संख्या	अहवाल वर्षात लाल कार्ड दिलेल्या ग्रा.पं.ची संख्या	टक्के वारी				
		३)जिल्हा परिषदेमधील किती ग्रामपंचायतीं हागणदारी मुक्त (ODF) झाल्या आहेत. अ)ग्रामपंचायतींची संख्या: (AIP प्रमाणे) :- ब) हागणदारी मुक्त (ODF) ग्रामपंचायतींची संख्या:				जिल्हा परिषदमधील एकूण ग्रा.पं.पैकी हागणदारी मुक्त झालेल्या ग्रा.पं.ची टक्केवारी	२	१००% : २, ९६% ते ९९% : १.५, ८०% ते ९५% : १, ६०% ते ७९% : ०.५, ६०% पेक्षा कमी - ०		
७.लेखे जबाबदारी	अ)जमाखर्चाचे लेखे ठेवणे	१)जिल्हा परिषदेने जमाखर्चाचे लेखे शासनाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये ठेवले आहेत काय ?				होय/नाही	१	होय : १, नाही : ०		

आणि पारदर्शकता एकूण गुण-१४	गुण-५	२)सदरचे लेखे अद्यावत आणि प्रमाणित आहेत काय ?	होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		३)अहवाल वर्षाचे लेखे सर्वसाधारण सभेसमोर सादर करणेत आले होते का ?	होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		४)अहवाल वर्षअखेर प्रियासॉफ्ट, प्लॅनप्लस यासारखे आज्ञावलीत अद्यायावत अहवाल भरणेत आले आहेत काय ?	होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
		५)प्रिया सॉफ्ट - मंथ बुक, ईअर बुक वेळेत बंद (Close) केले आहेत काय ?	होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
ब) लेखा परिक्षण मुद्दे गुण-२	कृपया मागील प्रलंबित लेखापरिक्षण मुद्यांबाबत माहिती द्यावी. (महालेखाकार, स्थानिक निधी लेखा परिक्षण व पंचायत राज समितीचे मुद्दे)		लेखा परिक्षण मुद्यांची स्विकृतीची टक्केवारी	२	९०% किंवा जास्त : २, ७५% ते ८९% : १, ६०% ते ७४% : ०.५, ६०%पेक्षा कमी : ०	
	प्रलंबित लेखापरिक्षण मुद्यांची संख्या	अहवाल वर्षात स्वीकृत केलेले मुद्दे	टक्केवारी			
क) तक्रारीचे निराकरण गुण -२	१) जिल्हा परिषदेकडील अहवाल वर्षात नागरिकांकडून किती तक्रारी प्राप्त झाल्या ? (लोकशाही दिन, लोकायुक्त प्रकरण, भ्रष्टाचार निर्मुलन समिती प्रकरणे)	उत्तरे देणेत आलेल्या प्रकरणांची टक्केवारी	२	९०% किंवा जास्त : २ ७५% ते ८९% : १ ५९% ते ७४% : ०.५ ५०%पेक्षा कमी : ०		
	२) त्यापैकी किती प्रकरणांना अंतिम उत्तरे देणेत आली ?					
ड)माहितीचा अधिकार	१)जिल्हा परिषदेकडे माहितीचा अधिकार अंतर्गत अहवाल वर्षात किती अर्ज प्राप्त झाले ? :	माहिती देण्यात आलेल्या अर्जांची	१	९०% किंवा जास्त : १, ९०% पेक्षा कमी : ०		

अर्जाची पूर्तता गुण-३	त्यापैकी किती अर्जांना आवश्यक माहितीसह उत्तरे देण्यात आली ? :			टक्केवारी		८०% ते ८९% : ०.५ ७० ते ७९% : ०.२५ ७०% पेक्षा कमी : ०
	२) माहितीचा अधिकार कायद्यातील तरतूदीनुसार दारिद्र्य रेषेखालील यादी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यादी, प्राप्त अनुदान व खर्च, जिल्हा परिषदेतर्गत तक्रार संबोधित करावयाच्या अधिकाऱ्यांची यादी इत्यादी माहिती जिल्हा परिषद व सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे काय ?			माहिती अधिकार कलम ४ नुसार महत्वाच्या माहितीची जनसामान्यांसाठी प्रसिध्दी	१	पूर्णपणे : १, अंशतः ०.५, निरंक : ०
	फ. सेवा हमी कायदा अंमलबजावणी १. एकूण प्राप्त अर्ज निकाली अर्ज - टक्केवारी -			टक्केवारीच्या प्रमाणात	०.५	१००% - ०.५, १००% पेक्षा कमी - ०
	निकाली अर्जापैकी प्रथम अपील व द्वितीय अपील झालेल्या अर्जांची संख्या				०.५	अपिलांची संख्या ० असल्यास ०.५ गुण अन्यथा ० गुण
ई) तपासणी आणि तपासणी	१) विभागीय आयुक्त यांच्या निरीक्षण मुद्यांची पूर्तता व स्विकृती			स्विकृतीची टक्केवारी	१	७५% पेक्षा अधिक : १, ५०% ते ७५% : ०.५,
	प्रलंबित निरीक्षण	अहवाल वर्षात स्विकृत	टक्केवारी			

मुद्यांची पूर्तता गुण-२	मुद्यांची संख्या	केलेले मुद्दे			५०%पेक्षा कमी : ०		
	२)जिल्हा परिषद स्तरावरून अहवाल वर्षात तपासणी केलेल्या पंचायत समितींची संख्या (उद्दिष्ट : जिल्हयातील एकूण पंचायत समितींची संख्या वजा विभागीय आयुक्त यांनी अहवाल वर्षात तपासणी केलेल्या पंचायत समितींची संख्या)			तपासणीची टक्केवारी	१	१००% : १, ८५% ते ९९% : ०.५, ८५%पेक्षा कमी : ०	
	उद्दिष्ट	साध्य	टक्केवारी				
८. इतर महत्वाचे मुद्दे एकूण गुण-५	१)जिल्हा परिषदेला ISO प्रमाणपत्र मिळाले आहे काय ?			होय/नाही	०.५	होय : ०.५, नाही : ०	
	२) ISO प्रमाणपत्र २०१६-१७ करिता नुतनीकरण केले आहे काय ?			होय/नाही	०.५	होय : ०.५, नाही : ०	
	२)जिल्हा परिषदेने अपारंपारीक उर्जा स्रोतांच्या वापराबाबत पुढाकार घेतला आहे काय ? (थोडक्यात माहिती द्यावी)			होय/नाही	१	होय : १, नाही : ०	
	३)जिल्हा परिषदेला अहवाल वर्षात विभागीय/राज्य/राष्ट्रीय पातळीवर कोणतेही बक्षिस किंवा पारितोषिक जाहिर झाले/मिळाले असल्यास (यशवंत पंचायत राज अभियान वगळून)			होय/नाही (बक्षिस किंवा पारितोषिकाबाबत थोडक्यात माहिती आवश्यक)	२	एकापेक्षा अधिक बक्षिस/पारितोषिक : २, एक बक्षिस/ पारितोषिक : १, पारितोषिक नाही: ०	
	४)यशवंत पंचायत राज अभियान मध्ये जिल्हा परिषद अधिनस्त ६०% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या पंचायत समित्यांची संख्या :			६०% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या	१	सर्व पं.स. ना ६०% पेक्षा जास्त गुण- १	

			पंचायत समित्यांची टक्केवारी		गुण अन्यथा- ० गुण	
९. आदर्श जिल्हा परिषद एकूण गुण ८	अ)जिल्हा परिषद - कार्यालयीन वातावरण व परिसर सुधारणा एकूण-४ गुण	१.कार्यालयीन परिसर स्वच्छता व सुशोभिकरण		०.५	होय-०.५, नाही-०	
		२.शुध्द पिण्याच्या पाण्याची उपलब्धता		०.५	होय-०.५, नाही-०,	
		३.पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह		०.५	होय-०.५, नाही-०	
		४.स्वागत कक्ष/माहिती कक्ष/अभ्यागत कक्ष		०.५	होय-०.५, नाही-०	
		५.गणवेश/ओळखपत्र		०.५	होय-०.५, नाही-०	
		६.जुने न वापरण्यायोग्य साहित्याचे निर्लेखन		०.५	होय-०.५, नाही-०	
		७.इमारतीचे फायर व स्ट्रक्चरल ऑडीट		०.५	होय-०.५, नाही-०	
		८.अपारंपारिक उर्जा स्रोताचा वापर व कार्यालयीन इमारतीसाठी पाऊस पाणी संकलन		०.५	होय-०.५, नाही-०	
जिल्हा परिषद कामकाज लोकाभिमुख/ पारदर्शक प्रशासन एकूण ४ गुण	जिल्हा परिषद कामकाज लोकाभिमुख/ पारदर्शक प्रशासन एकूण ४ गुण	१.हेल्प लाईन/लोकसेवा कक्ष	कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक बाबी	०.५	होय-०.५, नाही-०	
		२.स्वतःची वेबसाईट विकसीत केली आहे व अद्ययावत केली आहे काय ?		०.५	होय-०.५, नाही-०	
		३.लोकोपयोगी आज्ञावली विकसीत केली आहे काय ?		०.५	होय-०.५, नाही-०	
		४.जिल्हा परिषद कामकाज लोकाभिमुख करणेसाठी जिल्हा परिषदेने नियतकालिके/प्रकाशने प्रकाशित केली आहेत काय ?		०.५	होय-०.५, नाही-०	
		५.जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये महिलांचा सहभाग (विशेषतः बचत गटातील)		०.५	होय-०.५, नाही-०	

		६.अधिकारी व कर्मचारी यांच्या कौशल्य वृद्धीसाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न		०.५	होय-०.५, नाही-०	
		७.जि.प./कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवर गंभीर तक्रारी आहेत काय ?		०.५	नाही-०.५, होय-०	
		८.जि.प. अधिकारी/कर्मचारी यांच्या क्रीडास्पर्धा आयोजित केल्या आहेत काय ?		०.५	होय-०.५, नाही-०	
			एकूण गुण	१००		